

शासकीय परिवहन सेवा, मुंबई या
कार्यालयामार्फत खाजगी पुरवठादारांकडून
घेण्यात येणाऱ्या वाहनांचे दर करार निश्चित
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय, क्रमांक:- शापसे-३४१८/प्र.क्र.०८/का.३१

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक:- ३ एप्रिल, २०१८.

वाचा:-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. शापसे-१०११/प्र.क्र.१५५/३१, दि. ३०.०६.२०११.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. शापसे-२०१६/प्र.क्र.८६/३१, दि. ११.०८.२०१७.
- ३) नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, यांचे पत्र क्र. शापसे/वा. वि./२०१८/७५८/ दि. १७.०३.२०१८.

प्रस्तावना:-

शासकीय परिवहन सेवा, वरली, मुंबई यांच्याकडून अति व अति महत्वाच्या राज्य अतिथींच्या परिवहन व्यवस्थेसाठी, शासकीय वाहने उपलब्ध नसताना खाजगी पुरवठादारांकडून भाड्याने वाहने उपलब्ध करून घेण्यात येतात. याकरिता संदर्भाधिन क्र. २ अन्वये, निश्चित केलेल्या पुरवठादाराचे दरपत्रक दि. ३१.०३.२०१८ रोजी संपुष्टात येत होते. त्यानंतर भाडेत्वावर वाहने घेण्यासाठी अशा वाहनांचे दरकरार करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने प्राप्त निविदांचे संदर्भ क्र. १ च्या दिनांक ३०.०६.२०११ च्या शासन निर्णयान्वये गठित समितीमार्फत छाननी करण्यात आली. छाननी अंती वाहन पुरवठ्यासंदर्भातील विविध टप्प्याचे कमीत कमी दर अंतिमतः निश्चित करण्यात आले छाननीअंती समितीची शिफारस नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, मुंबई यांनी संदर्भाधिन क्र. ३ अन्वये शासनास सादर केली या निश्चित करण्यात आलेल्या दरांना मान्यता देण्याची व या दराने जे खाजगी पुरवठादार वाहने पुरविण्यास तयार असतील त्या पुरवठादारांचे नामिका (Panel) शासन मान्य पुरवठादार म्हणून मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय:-

शासकीय परिवहन सेवा, वरली, मुंबई यांचेकडून मुंबईस भेट देणाऱ्या सन्माननीय अतिथींच्या परिवहन व्यवस्थेसाठी शासकीय वाहने उपलब्ध नसताना खाजगी पुरवठादारांकडून भाड्याने वाहने उपलब्ध करून घेण्यासाठी सोबतच्या **विवरणपत्र- अ** मधील दरास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. या दराने तसेच निविदेतील अटी व शर्तीच्या अधिन राहून खालील पुरवठादारांकडून वाहने उपलब्ध करून घेण्यासही या शासन निर्णयान्वये, शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	वाहन पुरवठादाराचे नांव व पत्ता	दूरध्वनी क्रमांक
१	मे. नितीन ट्रॅवल्स, मुंबई शॉप नं. ४१, न्यू शॉपिंग सेंटर, गर्हमेंट कॉलनी, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१	०२२-२३८८२२९९ भ्रमणध्वनी क्र. ९९२०११२२३३, ९९२०३३३६६६ e mail- ०१nitintravels@gmail.com
२	मे. ए. बी. ट्रॅवल्स, मुंबई ६-अ, शॉप नं.१, दामोदर पार्क, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर, (पश्चिम) मुंबई-४०० ०८६	०२२-२५००८८५५ भ्रमणध्वनी क्र. ९८२०१४८५८, ९६६४४६६७८९ e-mail- info@abcabs.co.in
३	मे. संजय ट्रॅवल्स, मुंबई १०१ पुजा रेसिडन्सी प्लॉट नं. ७७ शेर अ पंजाब को. ऑ. हौ. सो. अंधेरी (पूर्व, मुंबई -४०० ०६९	०२२-२३५३०२९१, २३५३०२९२ भ्रमणध्वनी क्र. ९८६९०८१४७८ e-mail- sanjaaytravels@vsnl.net
४	मे. सुलभा ट्रॅवल्स, मुंबई १०, मॅजिस्टिक शॉपिंग सेंटर, जे. एस. एस. रोड, गिरगांव, मुंबई ४०० ००४	०२२-२३८९००६२, २३८५०७८० भ्रमणध्वनी क्र. ९८२१४७०३२२
५	मे. इको (इंडिया) मोबॅलिटी अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. मुंबई श्री बालाजी ऑटोमोबाईल्स, ११/सर्व्हिस रोड, सदानंद हॉटेल जवळ, सुभाष नगर, वाय कॉलनीच्या पाठीमागे, वांद्रे (पूर्व) मुंबई-४०० ०५१.	भ्रमणध्वनी क्र. ८८७९३९९६६९९ e-mail- abhishek@ecorentacar.com

२. खाजगी पुरवठादाराकडून भाड्याने वाहने घेण्यासंदर्भात नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, मुंबई यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी-

- १) निविदा सूचनांमधील अटी व शर्तीच्या अधिन राहून सोबतच्या विवरणपत्रातील दर मान्य असलेल्या उपरोक्त पुरवठादारांबरोबर वाहन पुरवठ्याबाबतचा आवश्यक तो दरकरार तात्काळ करून घेण्यात यावा. तसेच निविदेतील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन होईल असे पहावे.
- २) सदर दरकरार दिनांक ०१/०४/२०१८ पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी (दि.०१.०४.२०१८ ते दि. ३१.०३.२०१९ पर्यंत) अंमलात राहील.
- ३) सदर दर करारामध्ये कोणतेही बदल वा सुधारणा करण्याचे अधिकार अंतिमतः शासनाचे राहतील.
- ४) खाजगी वाहने भाड्याने उपलब्ध करून घ्यावयाची झाल्यास नियंत्रकांनी वरील शासनमान्य पुरवठादारांकडूनच वाहने उपलब्ध करून घ्यावीत. पाचही पुरवठादारांना समान न्यायाने भाड्याने वाहने उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात यावे. जर एखाद्या पुरवठादाराने त्या

दिवशी वाहने पुरविण्यास असमर्थता दर्शविली तर तसे त्या पुरवठादाराकडून लेखी घेण्यात यावे व त्याची प्रत बिलासोबत सादर करावी.

- ५) उपरोक्त सर्व पुरवठादारांनी विविक्षित परिस्थितीत / अपरिहार्य कारणास्तव वाहने पुरविण्यास असमर्थता दर्शविल्यास, अशा अपवादात्मक परिस्थितीत शासनमान्य दराने अन्य पुरवठादाराकडून वाहन उपलब्ध करून घेण्यास नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
- ६) वाहन पुरवठा केल्यानंतर त्याबाबतची देयके पुरवठादारांना ३ महिन्यांच्या आत अदा करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी वाहने भाड्याने घेतल्यानंतर नियंत्रकांनी वाहन पुरवठ्याबाबतची देयके तात्काळ प्राप्त करून ती आपल्या शिफारशीसह ३० दिवसांच्या आत न चुकता शासनास सादर करावीत.
- ७) संबंधित पुरवठादारांनी वाहनाचा पुरवठा केल्यानंतर त्याबाबतचे देयके तात्काळ नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, किंवा संबंधित मागणीदारास अदा करण्यासाठी सादर करावीत.
- ८) राज्य शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वाहने खाजगी पुरवठादारांकडून भाड्याने घ्यावयाची असल्यास, त्यांनी परस्पर संबंधित पुरवठादारांकडून विवरणपत्रातील दरानुसार वाहने उपलब्ध करून घ्यावीत. त्यावरील खर्च संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्याकडील तरतूदीतून भागवावा. सदर खर्चाची देयके शासकीय परिवहन सेवा कार्यालयाकडून प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही. यासाठी शासकीय परिवहन सेवा कार्यालयाशी अनावश्यक पत्रव्यवहार किंवा मागणीपत्र करू नये.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०१८०४०३१७१४५९९८०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अ.भि.मोरे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

सहपत्र:- विवरणपत्र

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई

२. मा. प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई
३. उपसचिव (राजशिष्टाचार) तथा संचालक, शासकीय परिवहन सेवा, सर पोचखानवाला रोड, वरली, मुंबई
४. उप सचिव व उप मुख्य राजशिष्टाचार अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
५. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग/का.३१, मंत्रालय, मुंबई
६. उप सचिव (आस्थापना) सर्व मंत्रालयीन विभाग,
७. उप सचिव वित्त विभाग/व्यय-४, मंत्रालय, मुंबई
८. उप सचिव, उद्योग उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
९. परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, वांद्रे (पूर्व) मुंबई
१०. खाजगी सचिव, मा. मंत्री राजशिष्टाचार यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
११. नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, वरली, मुंबई
१२. मे. नितीन ट्रॅव्हल्स, मुंबई, शॉप नं. ४१, न्यू शॉपिंग सेंटर, गर्हमेंट कॉलनी, बांद्रा (पूर्व), मुंबई-
१३. मे. ए. बी. ट्रॅव्हल्स, ६-अ, शॉप नं. १, दामोदर पार्क, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर, (पश्चिम) मुंबई-
१४. मे. संजय ट्रॅव्हल्स, १०१ पुजा रेसिडन्सी प्लॉट नं. ७७ शेर अ पंजाब को. ऑ. हौ. सो. अंधेरी (पूर्व), मुंबई -४०० ०६९
१५. मे. सुलभा ट्रॅव्हल्स, १०, मॅजिस्टिक शॉपिंग सेंटर, जे.एस. एस. रोड, मुंबई ४०० ००४
१६. मे. इको (इंडिया) मोबॅलिटी अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. मुंबई
१७. निवडनस्ती.

विवरणपत्र-अ भाडोत्री वाहन पुरविण्याचे न्युनतम दर दर्शविणारा तक्ता

Sr. No.	Vehicle Type	4 Hours & 40 K.M.	8 Hours & 80 K.M.	12 Hours & 120 K.M.	24 Hours & 240 Km	Per Hours	Per K.M.	30/31 Days 2000 K.M.
1	INDIGO	1050	1475	2380	4700	85	15	48000
	SWIFT DZIRE	1050	1475	2380	4700	85	15	48000
2	HONDA CITY	1600	2300	3600	5690	150	24	75000
	NISSAN SUNNY	1600	2300	3600	5690	150	24	75000
	ETIOS	1600	2300	3600	5690	150	24	75000
	CIAZ	1600	2300	3600	5690	150	24	75000
	TOYOTA CORELA ALTIS	2250	3000	5200	9000	250	30	90000
3	HONDA CIVIC	2250	3000	5200	9000	250	30	90000
	HONDA ACCORD/CAMRY	2250	3000	5200	9000	250	30	90000
	INNOVA	1600	2350	3600	5200	175	16	77000
4	INNOVA CRYSTA	1600	2350	3600	5200	175	16	77000
	TAVERA	1500	2000	3000	4000	125	14	62000
5	SCORPIO A C	1500	2000	3000	4000	125	14	62000
	SUMO	1500	2000	3000	4000	125	14	62000
	BOLERO	1500	2000	3000	4000	125	14	62000
	XYLO	1500	2000	3000	4000	125	14	62000
	ENJOY	1500	2000	3000	4000	125	14	62000
	MERCEDEZ	5000	8000	9000	25000	500	80	175000
6	BMW	5000	8000	9000	28000	500	90	175000
	JAGWAR	5000	8000	9000	28000	500	90	175000
	MINI BUS 15/20 SEATER MERCEDZ	8000	16000	20000	28500	400	65	280000
7	MINI BUS 15/20 SEATER VOLVO	8000	16000	20000	28500	400	65	280000
	MINI BUS 15/20 SEATER LOCAL SATLAJ	7500	15000	20000	28500	400	65	280000
	MINI BUS 15/20 SEATER COMMUTAR	7500	15000	20000	28500	400	65	280000
	MINI BUS 15/20 SEATER SML	7500	15000	20000	28500	400	65	280000
	MINI BUS 15/20 SEATER FORCE TEMPO	7500	15000	20000	28500	400	65	280000
	TRAVELLER	7500	15000	20000	28500	400	65	280000
8	MINI BUS 28/35 SEATER MERCEDZ	10000	18000	26000	33500	750	90	300000
	MINI BUS 28/35SEATER VOLVO	10000	18000	26000	33500	750	90	300000
	MINI BUS 28/35 SEATER LOCAL SATLAJ	8000	10000	18000	26000	750	80	300000

(अ.भि.मोरे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन